

मुंबई विद्यापीठ



(नॅक द्वारे A++ पुनर्मुल्यांकित)

महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ०३२

♦ वेब साईट : www.mu.ac.in

♦ ई-मेल : dr.estab@fort.mu.ac.in

♦ दूरध्वनी : ०२२-६८३२००९३/९४

जाहिरात क्र.: मुंवि/मासंवि/०२/२०२२, दि. ३० ऑगस्ट, २०२२

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील खालील पदे कंत्राटी तत्वावर ११ महिन्यांकरीता तात्पुरत्या स्वरूपात भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ.क्र.	पदनाम	पदसंख्या	प्रवर्ग
१	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Jr. Engineer (Civil)	०६ पदे	SC/ST (आळीपाळीने) – ०१, VJ(A), NT(B), NT(C), NT(D) या क्रमाने आळीपाळीने – ०१, OBC-०१, EWS व SBC या क्रमाने आळीपाळीने -०१, खुला - ०२
२	कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Jr. Engineer (Electrical)	०२ पदे	SC/ST/VJ-A/NT-B/OBC/ NT-C/EWS/NT-D/SBC या क्रमाने आळीपाळीने – ०१, खुला - ०१

➤ उपरोक्त पदांना आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव व मानधन पुढीलप्रमाणे :

अ.क्र.	पदनाम	शैक्षणिक अर्हता, अनुभव व मानधन
१	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer - Civil)	अ) शैक्षणिक अर्हता व अनुभव : १) किमान ३ वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा त्यास समकक्ष म्हणून मान्यताप्राप्त पदवी परीक्षा उत्तीर्ण. २) डिप्लोमिंग आणि / किंवा बांधकाम क्षेत्रातील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक. ३) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक. आ) मानधन : रु. ४०,०००/- प्रतिमाह.

अ.क्र.	पदनाम	शैक्षणिक अर्हता, अनुभव व मानधन
२	कनिष्ठ अभियंता (विद्युत) (Junior Engineer - Electrical)	<p>अ) शैक्षणिक अर्हता :</p> <p>१) किमान ३ वर्ष कालावधीची विद्युत अभियांत्रिकी किंवा विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा त्यास समकक्ष म्हणून मान्यताप्राप्त पदवी परीक्षा उत्तीर्ण.</p> <p>२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.</p> <p>३) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.</p> <p>आ) मानधन : रु. ४०,०००/- प्रतिमाह.</p>

अर्जदारांसाठी सूचना

उमेदवारांनी आपले अर्ज सादर करण्यापुर्वी त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय इत्यादी बाबी पडताळून पहाव्यात. तसेच खालील सूचना व अटीचे लक्षपूर्वक वाचन करावे.

- १) उपरोक्त पदे केवळ ११ महिन्यांकरीता तात्पुरत्या स्वरूपात व ठोक मानधनावर भरण्यात येणार असल्याने या पदावरील कर्मचाऱ्यास शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
- २) उपरोक्त सर्व पदांकरीता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांकरीता मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- ३) महाराष्ट्राचे रहिवाशी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- ४) जाहिरातीतील नमुद पदांकरीता अर्ज सादर करण्याकरीता नमुद केलेली शैक्षणिक अर्हता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतीम दिनांकास प्रमाणपत्रांसह शैक्षणिक व इतर अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
- ५) आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्या संदर्भातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमीलेअर मध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जासोबत योग्य त्या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे.
- ६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक ३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहिल.

- ७) उपरोक्त पदांकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक दि. ३०/०८/२०२२ ते १३/०९/२०२२ सायं. ५ वा. पर्यंत राहिल.
- ८) ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर 'Carees' या लिंकवर उपलब्ध होईल. भरतीप्रक्रियेचे पुढील टप्पे, मुलाखतीचा दिनांक, निकाल इत्यादी बाबी देखील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या जातील त्याकरीता उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी.
- ९) उपरोक्त लिंकवर गेल्यानंतर उमेदवारास सर्वप्रथम 'Register Now' या बटणावर क्लिक करुन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर ईमेल आयडी व पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करुन विविध पदांकरीता ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
- १०) एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज सादर करावयाचे असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक राहिल. प्रत्येक अर्जासाठी नव्याने नोंदणी करणे आवश्यक नाही मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्जशुल्क भरणे आवश्यक आहे.
- ११) उमेदवारांनी अर्जाचे शुल्क रु.२००/- (रुपये दोनशे मात्र) क्रेडीट कार्ड / डेबिट कार्ड / इंटरनेट बँकींग / भीम UPI द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.
- १२) ऑनलाईन अर्ज सादर करतांना उमेदवारांनी स्वतःचा स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो, सही व स्कॅन केलेले शैक्षणिक प्रमाणपत्रे तयार ठेवावीत. तसेच उमेदवारांकडे स्वतःचा वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
- १३) ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे उमेदवारास मुलाखती करीता पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येईल मात्र मुळ प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतरच नियुक्तीपत्र देण्यात येईल.
- १४) ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंटआऊट काढुन त्यासोबत शैक्षणिक, अनुभवाबाबतच्या व इतर प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रतींचा एक संच कुलसचिव, मुंबई विद्यापीठ कक्ष क्र.२५, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ०३२ या पत्त्यावर पाठविण्यात यावा.
- १५) अर्ज छाननीअंती जे उमेदवार अपात्र ठरतील त्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही.
- १६) उमेदवारांना स्वखर्चाने चाचणी/मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल.
- १७) अर्ज सादर करतांना उमेदवाराने सादर केलेली माहिती/प्रमाणपत्रे चुकीची/खोटी आढळल्यास त्याची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल व तो उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल.
- १८) उपरोक्त पदे केवळ ११ महिन्यांकरीता हंगामी स्वरूपातील व ठोक मानधनावर भरण्यात येणार असून सदर पदांवर कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत उमेदवारांस कोणताही दावा करता येणार नाही. तसेच अशी विनंती केल्यास ती मान्य केली जाणार नाही. (संदर्भ : शासन परिपत्रक क्र.एसआरव्ही-२००५/प्र.क्र.४७/०५/१२ दिनांक २५ ऑगस्ट, २००५)

- १९) उपरोक्त पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांची सेवा ११ महिन्यांनंतर आपोआप संपुष्टात येईल. सदर कर्मचाऱ्यांची मागील कामगिरीचा आढावा घेऊन पुनर्नियुक्ती करण्याचे अधिकार कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांना राहतील.
- २०) कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याकडून आवश्यक अटी व शर्ती अंतर्भुत करून करारनामा करून घेण्यात येईल.
- २१) उपरोक्त पदांवर हंगामी स्वरूपातील नियुक्त कर्मचाऱ्यांची, आवश्यकतेनुसार कोणतीही पूर्वसूचना/कारणे न देता सेवा समाप्त करण्याचे अधिकार विद्यापीठ प्रशासनास राहतील.
- २२) सदर जाहिरातीतील पदसंख्या, अटी व शर्तीमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांना राहतील. यासंदर्भात त्यांचा निर्णय अंतीम राहिल.
- २३) शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थेत कार्यरत असलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापुर्वी त्यांच्या कार्यालय प्रमुखांची लेखी पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहिल.
- २४) उमेदवारांनी भरती प्रक्रियेत विद्यापीठाशी संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचेवर कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दडपण तथा राजकीय किंवा सामाजिक दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अथवा अप्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवारांस अपात्र समजले जाईल.
- २५) महाराष्ट्र शासनाने भरतीकरीता वेळोवेळी जाहीर केलेले सर्व शासन निर्णय/परिपत्रके बंधनकारक राहतील.

सही /-
कुलसचिव